



Ref: STEX/SECT/2019

July 11, 2019

The Relationship Manager, DCS-CRD BSE Limited (BSE), Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001 BSE Scrip Code: 500480	National Stock Exchange of India Limited (NSE), Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051 NSE Symbol: CUMMINSIND
--	--

Subject: Newspaper publication of information regarding the Notice, E-voting facility and Intimation of Book Closure for the purpose of 58th Annual General Meeting of the Members of the Company.

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing the copies of the notice published in newspapers Business Standard (All editions) and Loksatta (Pune edition) on July 11, 2019, pertaining to the Notice of the 58th Annual General Meeting, E-voting information and Book Closure.

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully,
For Cummins India Limited

Hemiksha Bhojwani
Company Secretary & Compliance Officer
ICSI Membership Number: A22170

Encl.: As above

(This letter is digitally signed)

FACT THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCOR LTD
 Regd. Office: 8, Balaji Estate, First Floor, Gururam Das Marg, Kurla West, Mumbai - 400 019
 E-mail: fact@factco.com; fact@factco.com; fact@factco.com; fact@factco.com
AMBULANCE ON HIRE BASIS
 Enquiry No. MMVS/E921 dated 11.07.2019
 FACT invites Online and TWO COVER SYSTEM for providing 1 no. Ambulance on hire basis for the Operational Health of the Unit at Udyogmandir, Gururam Das Marg, for a period of 2 years.
 Any change / Extension to this tender will be informed through CPP e-procurement portal. Due date/time for submission of bid: 20.07.2019 09:00 AM.
 Asst. Gen. Manager (Materials): 785

AMBAID ENTERPRISES LIMITED
 CIN: No. U65927MH2007PLC037
 Regd. Office: 2nd Floor, 43, Keshavnagar, Chhatrapati Shivaji Maharaj Road, T. 020-2608187, Fax: 04-2658184
 E-mail: info@ambaid.com; info@ambaid.com

NIT NIT Technologies Limited
 CIN: L68932DL1992PLC046753
 Regd. Office: 8, Balaji Estate, First Floor, Gururam Das Marg, Kurla West, Mumbai - 400 019
 Ph: 011 (4147500); Fax: 011 (4147120)
 Website: <http://www.nit-tech.com>; Email:info@nit-tech.com
NOTICE
 Notice is hereby given pursuant to Clause 47(i)(ii) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Tuesday, July 23, 2019, inter-alia to consider and take on record the Un-audited Financial Results for the quarter ended June 30, 2019, subject to Limited Review Report by Auditors and to transact such other business, as may be required.
 The said notice may be accessed on the Company's website at <http://www.nit-tech.com/investor/InvestorDisclosure-underlying-regulations> and also on the website of National Stock Exchange at <http://www.nseindia.com> and BSE Limited at <http://www.bseindia.com>
 For NIT Technologies Limited
 Sd/-
 Lalit Kumar Sharma
 Company Secretary & Legal Counsel
 Dated: July 10, 2019
 Place: Noida

Oriental Bank of Commerce
 (A Government of India Undertaking)
 Wealth Management
 Corporate Office: Plot No. 56-2, Institutional Area, Gurugram - 122001
TENDER NOTICE
 Technically complete and commercially competitive bids (offline & online) are invited from reputed vendors for 'Procurement of Composite Solution including software application for Cash Management Services (CMS) for Payable & Receivable Management System'.
 Further details and the RFP document are available at Bank's website <http://www.orientalbankofcommerce.com> and other websites <http://tenderzindagi.com/IBC>, <http://eprocure.gov.in>.
 Interested bidders meeting the eligibility criteria should apply for Technical & Commercial bid in the prescribed formats.
 Bidding date: 22.08.2019 upto 4:00pm.
 Date: 11.07.2019
 General Manager (Wealth Management)
 Place: Gurugram
 Corporate Office, Gurugram

REGIONAL OFFICE AURANGABAD
 5-572, New Campura,
 Aurangabad-431005

POSSESSION NOTICE
 Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002
 Whereas, the undereigned being the Authorized Officer of Central Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(1)(d) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 15/07/2019 calling upon the Borrower (1) M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undereigned has taken possession of the property described herein below in pursuance of powers conferred on him under Sub Section 4(d) of Section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred on him under Section 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

VEE INDUSTRIES LIMITED
 Regd. Office: Arambur
 Hyderabad - 500020
 Phone: 91-02789000,
 Fax: 91-02789238
 CIN: L29507OR300000674
 E-mail: info@veeindia.com
 Website: www.veeindia.com

NOTICE
 Notice is hereby given pursuant to Regulation 29(1)(a) read with Regulation 30(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 26th July 2019, inter-alia to consider and approve the financial results for the quarter ended 30th June, 2019.
 The financial results for the quarter ended 30th June, 2019 are available on the Company's website www.veeindia.com and also on the website of National Stock Exchange of India Limited and BSE Limited.
 For VEED INDUSTRIES LIMITED
 Sd/-
 PANKAJ MANIPLIYER
 Company Secretary
 Place: Hyderabad
 Date: 17th July, 2019

Cummins India Limited
 Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Sahaywadi, Pune-411045, Maharashtra, India
 CIN: L28120MH2002PLC022725
 Tel: (020) 67067000 Fax: (020) 67067015
 E-mail: cummins@cumminsindia.com
 Website: www.cumminsindia.com

NOTICE OF THE 58TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
 Notice is hereby given that Fifty Eighth (58th) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, August 07, 2019 at 12:00 noon at the Multifunctional Hall, Cummins India Campus, Survey No. 21, Sahaywadi, Pune-411 045 to transact the business as set out in the Notice dated July 03, 2019.
 Pursuant to Section 101 and 136 of Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Companies (Accounts) Rules, 2014, the Notice convening Annual General Meeting and Annual Report for the Financial Year 2018-2019 have been dispatched to the Members on their email addresses registered with Depositories/RTA/Company and by post to those Members, who have not registered their email addresses, at their registered postal addresses on July 10, 2019.
 Notice is also hereby given that Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (Thursday, August 01, 2019), may cast their vote electronically on the business as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system (e-voting) of the Central Depository Services (India) Ltd (CDSL) from a place other than venue of the AGM. All the Members are informed that:
 1) The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through voting by electronic means;
 2) The e-voting shall commence on Sunday, August 04, 2019 at 9:00 a.m. (I.S.T.);
 3) The e-voting shall end on Tuesday, August 06, 2019 at 5:00 p.m. (I.S.T.) and the e-voting module shall be disabled by CDSL, for voting thereafter;
 4) The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is the AGMIS Thursday, August 01, 2019;
 5) Members may note that: a) The e-voting module will be disabled by CDSL, beyond 5:00 p.m. I.S.T. on Tuesday, August 06, 2019 and once the vote on a resolution is cast by a Member, he/she shall not be allowed to change it subsequently; b) The facility for voting through ballot paper will be made available at the AGM for Members present at the meeting; c) The Members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) Only persons whose names are recorded in the register of Members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to vote using the e-voting facility or the AGM using ballot paper.
 6) The Notice of the AGM is available on the Company's website www.cumminsindia.com and on the websites of stock exchanges www.bseindia.com and www.nseindia.com.
 7) In case of any queries or grievances regarding e-voting, the Members may:
 • Contact Mr. Anvesh Mishra, Manager - Legal & Secretarial, Cummins India Limited, Pune. E-mail: anveshmishra@cummins.com, Phone: 020-67067000.
 OR,
 • Refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.veeindia.com under 'Help section' or write an email to helpdesk.evoting@cumminsindia.com
 Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, August 02, 2019 to Wednesday, August 07, 2019 (both days inclusive) for the purpose of deciding entitlement of the final dividend for the year ended March 31, 2019

APNA SAHAKARI BANK LTD.
 REGD. OFFICE: Apna Bazar, 108-A, Nagagan, Mumbai-400 014.
 Corporate Office: Apna Bank Bhavan, Dr. S.S. Rao Road, Kurla West, Mumbai - 400 012.
 Tel: 022-2416860 / 2416881-82/24114864, Fax: 022-2416869
 Email: apnabank@apnabank.com; apnabank@apnabank.com
 Website: www.apnabank.co.in

POSSESSION NOTICE
 Whereas the Authorized Officer of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(1)(d) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 15/07/2019 calling upon the Borrower (Mr. Shweta Hanmant Jadhav (Borrower), Mr. Rukhshik Hanmant Jadhav (Co-Borrower), Smt. Sunita Hanmant Jadhav (Co-Borrower), Mr. Ajit Vaasant Patil (Co-Borrower/Mortgagor), Mr. Rahul Ramesh Inamdar (Guarantor), Mr. Ajay Gangaram Sankpal (Guarantor)) to repay the amount mentioned in the said Notice being Rs. 69,36,85.00 (Rupees Sixty Nine Lakh Thirty Six Thousand Six Hundred Eighty Five Only) as on December 31, 2018 together with further interest thereon with effect from January 01, 2019 onwards until the date of payment, within 60 days from the date of the said Notice. The borrower and others mentioned hereinabove having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and others mentioned hereinabove in particular and to the public in general that the undereigned has taken possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules under Section 13(4) of the said Act.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Apna Sahakari Bank Ltd. (Multi State Scheduled Co-Op. Bank), for an amount of being Rs. 69,36,85.00 (Rupees Sixty Nine Lakh Thirty Six Thousand Six Hundred Eighty Five Only) as on December 31, 2018 together with further interest thereon with effect from January 01, 2019 onwards until the date of payment.
 The Borrowers attention is invited to Sub Section 8 of Sec 13 of SARFAESI Act in respect of time available to redeem the secured assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
 All that place and parcel of land known as plot no. C-15, in the Yashwantrao Ayyangkar Vasthali Society Limited, Satara Road situated at within Registration District and District Satara, Registration Sub-District and Taluqa Koregaon containing an area of 8.84 Sq. Ft. or thereabout and bounded by:
 On North Towards the West By - B-14
 On North Towards the East By - Plot No. C-16,
 On North Towards the South By - Open.
 On North Towards the North By - Road.
 Authorized Officer,
 Apna Sahakari Bank Ltd.
 Multi State Scheduled Co-Op. Bank
 Date: 06.07.2019
 Place: Maharashtra

ALLAHABAD BANK
 (A GOVT. OF INDIA UNDERTAKING)
 www.allahabadbank.com

POSSESSION NOTICE
 [Under Rule-8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002]
 Whereas, the undereigned being the authorized officer of the Allahabad Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(1)(d) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 30.07.2019 calling upon the borrower M/s. Comer Robusta The Food Junction (Partner of M/s. Comer Robusta The Food Junction, Mortgagor & Guarantor), Mr. Amit Vijay Desai (Partner of M/s. Comer Robusta The Food Junction, Mortgagor & Guarantor), Mr. Makrand Mahesh Mhamkar (Partner of M/s. Comer Robusta The Food Junction, Mortgagor & Guarantor), Mr. Makrand Mahesh Mhamkar (Partner of M/s. Comer Robusta The Food Junction, Mortgagor & Guarantor), Mr. Arunajayan Sridharan Jadhav (Guarantor) to repay the amount mentioned in the notice No. 29,94,160/- (Rupees Twenty Nine Lacs Ninety Four Thousand One Hundred and Sixty only) as on 29.01.2019 with further interest, charges, costs, expenses, etc., w.e.f. 30.01.2019 till liquidation of the loan account, within 60 days from the date of receipt of the said notice.
 The borrower, proprietor, hypothecator, mortgagor and guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower, proprietor, hypothecator, guarantor and mortgagor in particular and the public in general that the undereigned has taken possession of the immovable and movable properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the 08th of July of the year 2019.
 The borrower, proprietor, hypothecator, mortgagor and guarantor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the immovable and movable properties and any dealings with the said properties will be subject to the charge of the Allahabad Bank for an amount of Rs. 29,94,160/- (Rupees Twenty Nine Lacs Ninety Four Thousand One Hundred and Sixty only) as on 29.01.2019 with further interest, charges, costs, expenses, etc., w.e.f. 30.01.2019 till liquidation of the loan account.
 The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Description of the Movable & Immovable Properties
 1. Equitable mortgage of Property in the name of Mr. Amit Vijay Desai & Mr. Makrand Mahesh Mhamkar situated at Survey No 2712/A-3A, Plot No. 11-21, adjoining built up area 29.94 sq. mt., Carpet area 25.17 sq. mt. and Saleable area 36.42 Sq. Mt., in the Godan Anchal Apartment Building Commercial Godown No. B-7, At Basement Floor, Located along the Vijaynagar Kypwad Road, Near Vijaynagar, Gram Sakinaka, Dist. Sangli bounded as below:
 East: Godown No. 8, West: Passage, North: Godown No. 10, South: Passage
 2. Hypothecation of stocks, equipments & material created out of Bank's Finance.
 Sd/-
 Authorized Officer
 Allahabad Bank
 Place: SANGLI
 Date: 06.07.2019

PROPERTY OFFICE
 Mrs. Sufachana Kumar Badkar,
 Address of Property: GP Mikat No.379, CTS No.605 At, Samahpur, Tal. Akola, Dist. Ahmednagar, measuring 151 Sq.Ft. boundaries of the property
 East: GP Mikat No.418 West: Mahal Road
 South: Primary School Darade (GP Mikat No. 380/2)
 Sd/-
 Authorized Officer
 Central Bank of India

**GOVERNMENT OF INDIA
 MINISTRY OF CIVIL AVIATION**

GLOBAL INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR PROPOSED STRATEGIC DISINVESTMENT OF 51% STAKE IN PAWAN HANS LIMITED ("PHL" OR "COMPANY") BY GOVERNMENT OF INDIA (GOI)

Pawan Hans Ltd. is a Mini Ratna-I category Public Sector Undertaking under Ministry of Civil Aviation (MoCA) and provides helicopter services for offshore operations, inter island transportation, connecting inaccessible areas, rescue work, tourism etc. GOI proposes to divest its entire equity shareholding of 51% in PHL by way of strategic divestment to investor(s) along with transfer of management control. GOI has appointed SBI Capital Markets Limited (SBCAP) as its Advisor to advise and manage the strategic divestment process.

This divestment process is to be implemented through open competitive bidding route. Accordingly, Expression of Interest (EOI) is invited to be submitted from interested bidders at the address mentioned below up to 5:00 PM on or before August 22, 2019. The details of EOI can be downloaded from websites of DIPAM at www.dipam.gov.in, MoCA at www.civilaviation.gov.in, Company at www.pawanhans.co.in and Transaction Advisor at www.sbcaps.com. In future any amendments/extension in EOI will be uploaded on the above websites only.

Address for submission of EOI:
 Mr. S.K. Arora
 Senior Vice President
 P&S/CF Group
 SBI Capital Markets Ltd.
 8th Floor, World Trade Tower,
 Barakhamba Road, New Delhi - 110001
 darp301011/0001/1920

KVB Karu Vyasa Bank
 Assel Recovery Branch-276286 Kichand Manon, Kalyandevi Main Road, Kalyandevi, Mumbai/Mumbai, Maharashtra -400002. Phone No. 022-22002050
SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES
 Whereas, the undereigned being the authorized officer of the Karu Vyasa Bank under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 issued a Demand Notice dated 15/07/2019 calling upon the borrower (1) M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undereigned has taken possession of the property described herein below in pursuance of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with the Rule 9 of the said Rules under Section 13(4) of the said Act.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers, Jyoti, Keshavnagar, Badkar (Borrower), 3, Mrs. Sufachana Kumar Badkar, B-43, Gauri (Rupees Five Lakh Forty Three Thousand Four Hundred and Ninety) and thereafter through 60 days from the date of receipt of the notice.
 The borrower and the others mentioned hereinabove in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Karu Vyasa Bank Ltd. (Secured Creditor), for an amount of being Rs. 1,16,00,012.82 (Rupees One Crore Sixty Lakh One Thousand Two Hundred Eighty Two and Sixty eight and 10/100th) in the name of M/s. Jagdamba Jewellers,

